

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत ऊस
तोडणी यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस
मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग
शासन निर्णय क्रमांक : ससाका-०७२३/प्र.क्र.२२८/२५-स,
मंत्रालय विस्तार, मुंबई ४०००३२
दिनांक : २७/०१/२०२५.

- संदर्भ : १) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२१६/२५-स,
दि.२०/०३/२०२३.
२) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२२८/२५-स,
दि.०९/०५/२०२४.
३) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२२८/२५-स,
दि.२९/०५/२०२४.
४) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२२८/२५-स,
दि.०६/०८/२०२४.
५) साखर आयुक्त, पुणे यांचे पत्र क्र.जा.क्र.साआ/विकास/कक्ष-११/ऊ.तो.यंत्र कालावधी
मुदतवाढ/ २५८/२०२४, दि.२२/०५/२०२४.
६) साखर आयुक्त, पुणे यांचे पत्र क्र.जा.क्र.साआ/विकास/ कक्ष-११/ऊ.तो.यंत्र कालावधी
मुदतवाढ/४४/२०२५, दि.१५/०१/२०२५.

प्रस्तावना :

संदर्भ क्रमांक १ येथील शासन निर्णय दि.२०/०३/२०२३ अन्वये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोड यंत्र खरेदीसाठी सन-२०२२-२०२३ आणि सन २०२३-२०२४ या अर्थिक वर्षाकरिता सदर शासन निर्णयात नमूद अटी शर्ती आणि निकषांवर मान्यता देण्यात आली आहे.

सदरची योजना बँकेमार्फत राबविणे अपेक्षित असल्याने आणि विहित मुदतीत कार्यवाही पूर्ण होऊ शकली नाही या कारणास्तव संदर्भ क्रमांक २ येथील शासन निर्णय दि.०९/०५/२०२४ अन्वये सदर योजनेस दि.२०/०३/२०२३ च्या शासन निर्णयातील अटी शर्ती आणि निकषांसह मुदतवाढ देण्यात आली आहे.

आता संदर्भ क्रमांक ४ येथील शासन निर्णय दि.०६/०८/२०२४ अन्वये सदर योजनेस तांत्रिक कारणास्तव विहित मुदतीत कर्ज प्रकरणे मंजूर करणे तसेच विहित मुदतीत यंत्र खरेदीची कार्यवाही पूर्ण करणे शक्य झाले नसल्याने दि.१५/१०/२०२४ पर्यंत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस विशेष बाब म्हणून १५ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे.

शासन निर्णय :

प्रस्तुत प्रकरणी शासन निर्णय क्र.ससाका-०७२३/प्र.क्र.२१६/२५-स, दि.२०/०३/२०२३ मधील विशिष्ट पार्श्वभूमी तसेच सदर दि.२०/०३/२०२३ च्या शासन निर्णयातील अटी, शर्ती व निकषांवर दि.०९/०५/२०२४ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली मुदतवाढ आणि आता साखर

आयुक्त, पुणे यांनी विषद केलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता, पात्र लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नयेत या दृष्टिकोनातून केलेली विनंती विचारात घेऊन साखर आयुक्तालयाने शिफारस केल्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान या प्रकल्पांतर्गत दि.२०/०३/२०२३ चा शासन निर्णय तसेच दि.०९/०५/२०२४ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मुदतवाढीनुसार साखर आयुक्तालयाने दि.१५/१०/२०२४ रोजीपर्यंत पूर्वसंमती दिलेल्या अर्जदारांना ऊस तोड यंत्र खरेदी करण्याच्या कालावधीस विशेष बाब म्हणून १५ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शासनाच्या प्रस्तुत निर्णयाच्या अनुषंगाने साखर आयुक्त, पुणे यांनी दि.२०/०३/२०२३ व दि.०९/०५/२०२४ च्या शासन निर्णयामधील निकषांनुसार पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२५०१२७१५०४५४७७०२ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अंकुश पां. शिंगाडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. मंत्री (सहकार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मा. मंत्री (कृषी) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा. मुख्य सचिव, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) अपर मुख्य सचिव, (सहकार व पणन) सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ६) साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे ४११००५
- ७) प्रधान सचिव (कृषि) कृषि, पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) उप सचिव, (साखर) यांचे स्वीय सहाय्यक, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ९) निवड नस्ती कार्यासन-२५-स